

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी.

आग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग

केंद्र शासन माहिती अधिकार अधिनियम - २००५

माहिती पुस्तिका

सन - २०१९- २०२०

नोट:-

- लोक प्राधिकारी माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमामध्ये लोक प्राधिका-याच्या संज्ञेत इतरही संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. या संज्ञेत पात्र होणा-या सर्व संस्थांची यादी प्रत्येक विभागाने स्वतःहुन प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
- माहितीच्या कायद्यांतर्गत स्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती नेहमी अद्यावत ठेवणे आवश्यक आहे त्यासाठी अशा प्रत्येक माहितीच्या बाबतीत प्रसिद्धीची दिनांक दर्शवणे आवश्यक आहे.
- माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमात स्वयंप्रेरणेने माहिती प्रसिद्धी करणे बंधनकारक आहे. स्वतःहुन अशी माहिती प्रसिद्ध करणेसाठी माहितीचा आवाका लक्षात घेता मोठ्या प्रमाणात संगणीकरण अपेक्षित आहे. यासाठी प्रत्येक विभागाने संपुर्ण संगणकीकरणासाठी एक कृती आराखडा वेळापत्रकासह तसेच त्यासाठी लागणा-या निधीच्या आवश्यकतेसह तयार करणे अपेक्षित आहे.

संगणकीकरणासाठीचा कृती आराखडा

कलम ४ (१) (a) अनुसार संगणकीकरणाव्वारे कृती आराखडा तयार करणे. उपलब्ध साधन सामुग्रीचा उपयोग करून प्रत्येक लोकप्राधिकारी संस्थांनी पुढील मार्गदर्शक सुचनांचा वापर करून अभिलेखाचे संगणीकरणाचा कृती आराखडा तयार करावा.

कृती आराखडयासाठीच्या मार्गदर्शक सुचना :-

- संगणकीकरणाचे तीन टप्पे:-
- कलम ४ अंतर्गत अनिवार्य प्रकाशनाचे कार्य.
- महत्त्वाच्या लोकाभिमुख विभागाच्या कार्यप्रणालीची माहिती संगणीकृत करणे.
- उर्वरीत माहितीचे संगणकीकरण.
- संगणकीकरणाचे विविध टप्पे:-
- विशिष्ट विषयांचे प्राधान्याने संगणकीकरण.
- संगणकीकरणासाठी आर्थिक तरतुद.
- संगणकीकरणासाठी कालावधी निश्चित करणे.

विकलम २ एच नमुना (अ)

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागवार लोकप्राधिकारी यांची यादी.

शासकिय विभागाचे नाव

कलम २ (एच) a / b / c / d

| अनु. क्र. | लोकप्राधिकारी संस्था | संस्था प्रमुखांचे पदनाम | ठिकाण / पत्ता |
|-----------|--|-------------------------|-------------------------------------|
| १. | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी | मा.आयुक्त | काप आळी जुना एस.टी. स्टॅन्ड, भिवंडी |

कलम २ एच नमुना (ब)

शासनाकडून पुरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थांची यादी.

शासकिय विभागाचे नाव

कलम २ (h) (i) (ii) अंतर्गत

| अनु. क्र. | लोकप्राधिकारी संस्था | संस्था प्रमुखांचे पदनाम | ठिकाण / पत्ता |
|-----------|--|-------------------------|-------------------------------------|
| १. | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी | मा. आयुक्त | काप आळी जुना एस.टी. स्टॅन्ड, भिवंडी |

कलम ४ (१) (b) (i)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयातील

कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील

कार्यालयाचे नाव - अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग

पत्ता - मुख्य अग्निशमन केंद्र कार्यालय, कासार आळी, जुन्या नागरिक बँकेसमोर, भिवंडी

कार्यालय प्रमुख - अग्निशमन अधिकारी

शासकिय विभागाचे नाव - अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग

कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त - नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई

कार्यक्षेत्र :- भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका हृद, भौगोलीक :- २६.३६ चौ.मी.क्षेत्र व मनपा हड्डीबाहेर असलेले २० चौ.कि.मी. क्षेत्राचा परिसर / कार्यानुरूप :- भिवंडी व मनपा हड्डी बाहेर आजुबाजुचा २० कि.मी.चा परिसर (सेवाक्षेत्र)

विशिष्ट कार्य :- महापालिका क्षेत्रात व मनपा हड्डीबाहेरील आग / रेस्क्यु वर्दीवरील व इतर नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीवर तात्काळ हजर राहुन नागरिकांचे जिवीत व मालमत्तेचे संरक्षण व विमोचन / बचाव कार्य करणे.

विभागाचे ध्येय / धोरण :- वरील प्रमाणे नागरिकांच्या जिवीताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे.

सर्व संबंधित कर्मचारी :- मनपा हड्डीत व हड्डीबाहेर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीवर / घटनेवर तात्काळ हजर राहुन नागरिकांचे जिवीताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे.

सर्व संबंधीत कर्मचारी:-

अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग

| अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग | संख्या |
|-------------------------------|--------|
| मुख्य अग्निशमन अधिकारी | ०९ |
| लिडिंग फायरमन | ०९ |
| ड्रायव्हर ॲॉपरेटर | ०३ |
| वाहन चालक | १५ |
| फायरमन | ५० |
| वॉचरुम ॲॉपरेटर | ०२ |
| लिपीक | ०३ |
| कामगार (शिपाई) | ०९ |
| एकुण- | ७६ |

कार्य :- मनपा हदीत व हदी बाहेर आग / रेस्क्यु व इतर नैसर्गिक आपत्ती (घटना) उद्भवल्यास त्याठिकाणी तात्काळ अग्निशमन सेवा देऊन नागरिकांच्या जिवीताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे.

कामाचे विस्तृत स्वरूप :- मनपा हदीत व बाहेर आग / रेस्क्यु वर्दीवर तसेच पुर, वादळ, भुंकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या घटनेवर विमोचन कार्य, तसेच अपघात, बॉम्बस्फोट, इमारत/घर कोसळणे इत्यादि आपत्तीच्या घटनेवर तात्काळ हजर राहुन नागरिकांच्या जिवीताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे कामी तत्परतेने सेवा देणे (बचाव कार्य करणे).

- मालमत्तेचा तपशील :-**
- अ) मुख्य अग्निशमन कार्यालय व प्रशासकीय कार्यालय, फोन नं. २२०५००
 - ब) कोंबडपाडा अग्निशमन केंद्र क्र.१, फोन नं. २५०९०९
फायर इंजिन एम.एच.०४-एएम-२२४,
 - क) नागांव चक्राण कॉलनी अग्निशमन केंद्र क्र. २, फोन नं. २५४५९३३
एम.एच.०४-एएन-३९३५ (फायर इंजिन)
एम.एच.०४-एच-५५९ (ऑम्ब्युलन्स)
 - ड) अंजुरफाटा अग्निशमन केंद्र क्र.३, फोन नं. २६२९०९
एम.एच.०४-एएम-२०३ (फायर इंजिन)
एम.एच.०४-एएन-२२५ (फायर इंजिन)

सध्या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अग्निशमन दलाचे ९ मुख्य अग्निशमन कार्यालय, ३ फायर स्टेशन आणि एकुण ४ फायर इंजिन, ९ जीप, ९ ऑम्ब्युलन्स अशी ६ वाहने कार्यरत आहे.

उपलब्ध सेवा :-

मनपा हदीत व हदीबाहेर व आग व रेस्क्यु वर्दीवर व इतर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती उद्भवल्यास त्या घटनेवर तात्काळ अग्निशमन सेवा देऊन नागरिकांच्या जिविताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे.

संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील :-

मुख्य अग्निशमन अधिकारी

लिडिंग फायरमन

ड्रायव्हर ऑपरेटर

वाहन चालक

फायरमन

वॉचरुम ऑपरेटर

लिपीक

शिपाई / कामगार

कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा –

दुरध्वनी क्रमांक - २२०५००

सकाळी ९.४५ ते सायं. ५.४५

साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा :-

साप्ताहिक सुट्टी - रविवार

अग्निशमन केंद्राकडील कर्मचारी ३ पाळ्यामध्ये कार्यरत असल्याने प्रत्येक अधिकारी कर्मचा-यांना साप्ताहिक सुट्टी ही सप्ताहाचा एक दिवस ठरवून दिलेली असते.


अग्निशमन केंद्राकडील अधिकारी व कर्मचारी ३ पाळ्यामध्ये कार्यरत असतात याप्रमाणे

सकाळी ७ ते दु.२.००

दुपारी २.०० ते रात्रौ १०.००

रात्रौ १०.०० ते सकाळी ७.००

संस्थेचा प्रारूप तक्ता (उदाहरणार्थ)



कलम ४ (१) (ड) (ii) नमुना (अ)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी येथील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशील

अ

| अनु. क्र. | पदनाम | अधिकार - आर्थिक | कोणत्या कायद्या / नियम / शासननिर्णय / परिपत्रका नुसार | अभिप्राय |
|-----------|-------|-----------------|---|----------|
| | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

ब

| अनु. क्र. | पदनाम | अधिकार -प्रशासकिय | कोणत्या कायद्या / नियम / शासननिर्णय / परिपत्रका नुसार | अभिप्राय |
|-----------|------------------|---|--|----------|
| १) | अग्निशमन अधिकारी | अग्निशमन विभागातील कार्यालयीन प्रशासकीय कामकाज पहाणे, घडलेल्या घटनेचा वरिष्ठांना व शासनास अहवाल सादर करणे, तसेच अग्निशमनदल सुधारणा करणे कामी प्रगत नविन प्रस्ताव सादर करणे, आग व रेस्क्यु वर्दीवर आपल्या अधिपत्याखालील कर्मचायांना मार्गदर्शन करून आग / आपत्तीचे निवारण करून नियंत्रणात आणणे, अग्निशमनदलातील अधिकारी व कर्मचायांना डयुट्या लावुन नियंत्रण व देखरेख ठेवणे, नविन उद्योग धंदे, उपकरण, व्यवसाय, गोदामे, कंपनी, हाय राईज बिल्डिंग, कारखाच्यांना नाहरकत दाखला देणे पुर्वी तपासणी करून त्याठिकाणी अग्निप्रतिबंधक उपाययोजना ठेवल्याची पुर्तता करून घेणे, शासन स्तरांवरुन व वरिष्ठांकडुन प्राप्त होणा-या आदेशाचे पालन अंमलबंजावणी करणे, तसेच शासनाकडुन आयोजित करण्यात येणा-या प्रशिक्षणाकरिता अधिकारी व कर्मचायांना पाठविणे. | १) मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ प्रमाणे. २) महाराष्ट्र आग प्रतिबंधक उपाययोजना अधिनियम २००६. | |

क

| अनु. क्र. | पदनाम | अधिकार - फौजदारी | कोणत्या कायद्या / नियम /शासननिर्णय / परिपत्रका नुसार | अभिप्राय |
|-----------|------------------|---|--|--|
| | अग्निशमन अधिकारी | महाराष्ट्र शासन राजपत्र, महाराष्ट्र आग प्रतिबंधक उपाययोजना अधिनियम २००६ कलमा नुसार | महाराष्ट्र शासन राजपत्र, महाराष्ट्र आग प्रतिबंधक उपाययोजना अधिनियम २००६ नुसार अंमलबजावणी | मनपा व मनपा हड्डीबाहेर उद्योग धंदयाना आग प्रतिबंधक उपाययोजनेचे उल्लंघन केल्यास या कायदयाप्रमाणे कार्यवाही करता येईल. |

ड

| अनु.क्र. | पदनाम | अधिकार - अर्धन्यायीक | कोणत्या कायद्या / नियम /शासननिर्णय / परिपत्रका नुसार | अभिप्राय |
|----------|-------|----------------------|--|----------|
| | निरंक | निरंक | निरंक | निरंक |


कलम ४ (१) (ड) (ii) नमुना (ब)

**भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी येथील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशील**

अ

| अनु. क्र. | पदनाम | अधिकार - आर्थिक | कोणत्या कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्रका नुसार | अभिप्राय |
|-----------|------------------|--|--|----------|
| | अग्निशमन अधिकारी | अग्निशमन विभागातील कार्यालयीन प्रशासकीय कामकाज पहाणे, घडलेल्या घटनेचा वरिष्ठांना व शासनास अहवाल सादर करणे, तसेच अग्निशमनदल सुधारणा करणे कामी प्रगत नविन प्रस्ताव सादर करणे, आग व रेस्क्यु वर्दीवर आपल्या अधिपत्याखालील कर्मचा-यांना मार्गदर्शन करून आग / आपत्तीचे निवारण करून नियंत्रणात आणणे, अग्निशमनदलातील अधिकारी व कर्मचा-यांना डयुट्या लावून नियंत्रण व देखरेख ठेवणे, नविन उद्योग धंदे, उपकरण, व्यवसाय, गोदामे, कंपनी, हाय राईज बिल्डिंग, कारखान्यांना नाहरकत दाखला देणे पुर्वी तपासणी करून त्याठिकाणी अग्निप्रतिबंधक उपाययोजना ठेवल्याची पुर्तता करून घेणे, शासन स्तरांवरुन व वरिष्ठांकडून प्राप्त होणा-या आदेशाचे पालन अंमलबंजावणी करणे, तसेच शासनाकडून आयोजित करण्यात येणा-या प्रशिक्षणाकरिता अधिकारी व कर्मचा-यांना पाठविणे. | १) मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ प्रमाणे. २) महाराष्ट्र आग प्रतिबंधक उपाययोजना अधिनियम २००६. | निरंक |

अग्निशमन अधिकारी



कलम ४ (१) (ड) (iii)

**निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदाईत्यं निश्चित करून कार्यपद्धतीचे प्रकाशन
(कामाचा प्रकार / नाव)**

कामाचे स्वरूप :- मनपा हद्दीत व व हद्दीबाहेर आग / रेस्क्यु वर्दीवर तसेच पुर, वादळ, भुकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या घटनेवर विमोचन कार्य, तसेच अपघात, बॉम्बस्फोट, इमारत/घर कोसळणे इत्यादि आपत्तीच्या घटनेवर तात्काळ हजर राहुन नागरिकांच्या जिवित व मालमत्तेचे संरक्षण करणे कामी तत्परतेने सेवा देणे (बचाव कार्य करणे).

संबंधित तरतूद :- म.न.पा.च्या वार्षिक अर्थसंकल्पा प्रमाणे .

अधिनियमाचे नाव :- १) मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९, २) महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जिवसंरक्षक उपाययोजना अधिनियम- २००६

नियम :- मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९, महाराष्ट्र आग प्रतिबंधक उपाययोजना २००६ अधिनियम.

शासन निर्णय :

परिपत्रके :

कार्यालयीन आदेश :

| अनु.क्र. | कामाचे स्वरूप | कालावधी दिवस | कामासाठी जबाबदार अधिकारी | अभिप्राय |
|----------|--|--------------|--------------------------|----------|
| १) | अग्निशमन विभागातील कार्यालयीन प्रशासकीय कामकाज पहाणे, घडलेल्या घटनेचा वरिष्ठांना व शासनास अहवाल सादर करणे, तसेच अग्निशमनदल सुधारणा करणे कामी प्रगत नविन प्रस्ताव सादर करणे, आग व रेस्क्यु वर्दीवर आपल्या अधिपत्याखालील कर्मचा-यांना मार्गदर्शन करून आग / आपत्तीचे निवारण करून नियंत्रणात आणणे, अग्निशमनदलातील अधिकारी व कर्मचा-यांना डयुट्या लावुन नियंत्रण व देखरेख ठेवणे, नविन उद्योग धंडे, उपकरण, व्यवसाय, गोदामे, कंपनी, हाय राईज बिल्डिंग, कारखान्यांना नाहरकत दाखला देणे पुर्वी तपासणी करून त्याठिकाणी अग्निप्रतिबंधक उपाययोजना ठेवल्याची पुर्तता करून घेणे, शासन स्तरांवरुन व वरिष्ठांकडुन प्राप्त होणा-या आदेशाचे पालन अंमलबंजावणी करणे, तसेच शासनाकडुन आयोजित करण्यात येणा-या प्रशिक्षणाकरिता अधिकारी व कर्मचा-यांना पाठविणे. | दैनंदिन | अग्निशमन अधिकारी | |

| | | | | |
|----|---|---------|--------------------------------------|--|
| २) | अग्निशमन केंद्रामध्ये कामकाज पहाणे, व सर्व कामावर ३ शिफ्ट डयुटी मध्ये नियंत्रण ठेवणे, अधिपत्याखाली कर्मचा-यांकडून काम करून घेणे, तसेच आग, रेस्क्यु कॉल ॲन्टेन्ड करून अहवाल पंचनामा सादर करणे. | दैनंदिन | सब स्टेशन ऑफीसर /उप अग्निशमन अधिकारी | |
| ३) | उपअग्निशमन अधिकारी यांचे अनुपस्थितीत स्टेशनचे कामाची संपुर्ण जबाबदारी स्विकारून पार पाडणे व त्याचा अहवाल अग्निशमन मुख्यालयाकडे पाठविणे, आग रेस्क्यु वर्दीचे नेतृत्व करून आपल्या अधिपत्याखालील फायरमन व कर्मचा-यांना मार्गदर्शन करून आग व रेस्क्यु इतर कार्य पार पाडणे व त्याचा अहवाल सादर करणे. | दैनंदिन | लिंडींग फायरमन | |

कलम ४ (१) (इ) (iv) नमुना (अ)

नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण

संघटनाचे लक्ष (वार्षिक)

| अनु. क्र. | काम / कार्य | कामाचे प्रमाण | आर्थिक लक्ष | अभिप्राय |
|-----------|--|--|---|----------|
| १) | अग्निशमन विभागातील कार्यालयीन प्रशासकीय कामकाज पहाणे, घडलेल्या घटनेचा वरिष्ठांना व शासनास अहवाल सादर करणे, तसेच अग्निशमनदल सुधारणा करणे कामी प्रगत नविन प्रस्ताव सादर करणे, आग व रेस्क्यु वर्दीवर आपल्या अधिपत्याखालील कर्मचा-यांना मार्गदर्शन करून आग / आपत्तीचे निवारण करून नियंत्रणात आणणे, अग्निशमनदलातील अधिकारी व कर्मचा-यांना डयुट्या लावुन नियंत्रण व देखरेख ठेवणे, नविन उद्योग धंदे, उपकरण, व्यवसाय, गोदामे, कंपनी, हाय राईज बिल्डिंग, कारखान्यांना नाहरकत दाखला देणे पुर्वी तपासणी करून त्याठिकाणी अग्निप्रतिबंधक उपाययोजना ठेवल्याची पुर्तता करून घेणे, शासन स्तरांवरून व वरिष्ठांकडून प्राप्त होणा-या आदेशाचे पालन अंमलबंजावणी करणे, तसेच शासनाकडून आयोजित करण्यात येणा-या प्रशिक्षणाकरिता अधिकारी व कर्मचा-यांना पाठविणे. | साधारण सरासरी ३५० ते ५०० आग, रेस्क्यु वर्दीचे कॉलचे वार्षिक प्रमाण | मनपा हढी बाहेरील आग विज्ञवणे कामी फायर इंजिन सर्वोत्तम चार्ज व उद्योग धंदयाना नाहरकत दाखला फी तसेच हायरेझ बिल्डींग कंप्लीशन फी वसुल करणे. | निरंक |

कलम ४ (१) (ड) (iv) नमुना (ब)

कामाची कालमर्यादा:-आग रेस्क्यु व इतर आपत्ती निवारण तात्काळ करण्याचा प्रयत्न करणे, संपुर्ण काम पार पडेपर्यंत

प्रत्येक कामाची कालमर्यादा:- दैनंदिन कार्यालयीन कामासाठी स.९.४५ ते सायं. ५.४५ पर्यंत व इतर ४ फायर स्टेशन अग्निशमन केंद्राकडील सकाळी ७.०० ते दु.२.००, दु.२.०० ते रात्री. ९०.००, रात्री. ९०.०० ते सकाळी ७.०० या ३ शिफ्ट डयुटी मध्ये काम चालते.

| अनु. क्र. | काम / कार्य | दिवस / तास पुर्ण करण्यासाठी | जबाबदार अधिकारी | तकार निवारण अधिकारी |
|-----------|--|--|--------------------------------------|--------------------------------------|
| १) | अग्निशमन विभागातील कार्यालयीन प्रशासकीय कामकाज पहाणे, घडलेल्या घटनेचा वरिष्ठांना व शासनास अहवाल सादर करणे, तसेच अग्निशमनदल सुधारणा करणे कामी प्रगत नविन प्रस्ताव सादर करणे, आग व रेस्क्यु वर्दीवर आपल्या अधिपत्याखालील कर्मचा-यांना मार्गदर्शन करून आग / आपत्तीचे निवारण करून नियंत्रणात आणणे, अग्निशमनदलातील अधिकारी व कर्मचा-यांना डयुट्या लावुन नियंत्रण व देखरेख ठेवणे, नविन उद्योग धंदे, उपकरण, व्यवसाय, गोदामे, कंपनी, हाय राईझ बिल्डिंग, कारखान्यांना नाहरकत दाखला देणे पुर्वी तपासणी करून त्याठिकाणी अग्निप्रतिबंधक उपाययोजना ठेवल्याची पुर्तता करून घेणे, शासन स्तरांवरून व वरिष्ठांकडुन प्राप्त होणा-या आदेशाचे पालन अंमलबंजावणी करणे, तसेच शासनाकडुन आयोजित करण्यात येणा-या प्रशिक्षणाकरिता अधिकारी व कर्मचा-यांना पाठविणे. | स.९.४५ ते सं.५.४५ पर्यंत कार्यालयीन काम करून इतर वेळी आग व रेस्क्यु सारख्या मोठ्या घटनेवर नियंत्रण ठेवणे | अग्निशमन अधिकारी | अग्निशमन अधिकारी |
| २) | अग्निशमन केंद्रामध्ये कामकाज पहाणे, व सर्व कामावर ३ शिफ्ट डयुटी मध्ये नियंत्रण ठेवणे, अधिपत्याखाली कर्मचा-यांकडून काम करून घेणे, तसेच आग, रेस्क्यु कॉल अँन्टेन्ड करून अहवाल पंचनामा सादर करणे. | शिफ्ट डयुटी प्रमाणे | सब स्टेशन ऑफीसर/ उप अग्निशमन अधिकारी | सब स्टेशन ऑफीसर/उप अग्निशमन अधिकारी |
| ३) | उपअग्निशमन अधिकारी यांचे अनुपस्थितीत स्टेशनचे कामाची संपुर्ण जबाबदारी स्विकारून पार पाडणे व त्याचा अहवाल अग्निशमन | शिफ्ट डयुटी प्रमाणे | लिर्डिंग फायरमन | सब स्टेशन ऑफीसर/ उप अग्निशमन अधिकारी |

| | | | |
|--|--|--|--|
| | मुख्यालयाकडे पाठविणे, आग रेस्क्यु वर्दीचे नेतृत्व करून आपल्या अधिपत्याखालील फायरमन व कर्मचायांना मार्गदर्शन करून आग व रेस्क्यु इतर कार्य पार पाडणे व त्याचा अहवाल सादर करणे. | | |
|--|--|--|--|

कलम ४ (१) (इ) (v) नमुना (अ)

कामाशी संबंधित नियम /अधिनियम

| अनु. क्र | सुचना पत्रकानुसार दिलेले विषय | नियम क्रमांक व वर्षे | अभिप्राय (असल्यास) |
|----------|--|---|--------------------|
| १) | अग्निशमन विभागातील कार्यालयीन प्रशासकीय कामकाज पहाणे, घडलेल्या घटनेचा वरिष्ठांना व शासनास अहवाल सादर करणे, तसेच अग्निशमनदल सुधारणा करणे कामी प्रगत नविन प्रस्ताव सादर करणे, आग व रेस्क्यु वर्दीवर आपल्या अधिपत्याखालील कर्मचा-यांना मार्गदर्शन करून आग / आपत्तीचे निवारण करून नियंत्रणात आणणे, अग्निशमनदलातील अधिकारी व कर्मचा-यांना डयुट्या लावून नियंत्रण व देखरेख ठेवणे, नविन उद्योग धंदे, उपकरण, व्यवसाय, गोदामे, कंपनी, हाय राईज बिल्डिंग, कारखान्यांना नाहरकत दाखला देणे पुर्वी तपासणी करून त्याठिकाणी अग्निप्रतिबंधक उपाययोजना ठेवल्याची पुर्तता करून घेणे, शासन स्तरांवरून व वरिष्ठांकडून प्राप्त होणा-या आदेशाचे पालन अंमलबंजावणी करणे, तसेच शासनाकडून आयोजित करण्यात येणा-या प्रशिक्षणाकरिता अधिकारी व कर्मचा-यांना पाठविणे. | १) मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ प्रमाणे. २) महाराष्ट्र आग प्रतिबंधक उपाययोजना अधिनियम २००६. ३) मा. स्थायी समिती ठराव क्र १३५ दि. २२/०२/२०१९ नुसार | |

कलम ४ (१) (इ) (v) नमुना (ब)

कामाशी संबंधित शासन निर्णय

| अनु. क्र | शासन निर्णयानुसार दिलेले विषय | शासन निर्णय क्रमांक व तारीख | अभिप्राय (असल्यास) |
|----------|---|--|--------------------|
| १) | संत गाडगे बाबा नागरी स्वच्छता अभियान | शासन निर्णय क्र.नास्वअ-२००७/प्र.क्र.६४/पा.पु.२१, मंत्रालय, मुंबई पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, दि. २६ ऑक्टोबर २००७ | --- |
| २) | महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाय योजना अधिनियम २००६ | दि. ०९ डिसेंबर २००८ | --- |

कलम ४ (१) (ड) (v) नमुना (क)
----- कामाशी संबंधित परिपत्रके

| अनु. क्र | शासकीय पत्रकानुसार दिलेले विषय | परिपत्रक क्रमांक व तारीख | अभिप्राय (असल्यास) |
|----------|--|---|--------------------|
| १ | अग्निशमन वाहनांचा गैरवापर टाळणे बाबत निरंक | महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग शासन परिपत्रक क्र.अशस-१४०८/४२९/नवि-२४, मंत्रालय, मुंबई ०३२, दि.१७/०४/२००७ | निरंक |
| २) | महानगरपालिका / नगरपरिषदा यांनी त्याच्या कार्यक्षेत्रासह कार्यक्षेत्राबाहेर किमान २० कि.मी.क्षेत्रासाठी अग्निशमन सेवा पुरविणे बाबत. | महाराष्ट्र शासन क्र.अशस-१४०८/१३४५/प्र.क्र.१७४/०८/नवि-२०, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई ०३२ दि.२९/०९/२००८. | |

कलम ४ (१) (ड) (v) नमुना (इ)
अग्निशमन दलाच्या कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश /धोरणात्मक परिपत्रके

| अनु. क्र | विषय | क्रमांक व तारीख | अभिप्राय (असल्यास) |
|----------|---|--|--------------------|
| १) | अग्निशमन विभागातील कामकाज पहाणे, मा.आयुक्त सांगे, व मा.उपआयुक्त(मुख्या.) सांगे यांचेकडून प्राप्त होणा-या आदेशाप्रमाणे कामाची अंमलबंजावणी करणे कामी फायर स्टेशन मार्फत कार्यवाही करणे. | जा.क्र.आस्था/ दिनांक.----- परिपत्रक व आदेशाप्रमाणे | निरंक |

कलम ४ (१) (ड) (v) नमुना (इ)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील अग्निशमन व आणीवाणी सेवा विभाग कार्यालयामध्ये उपलब्ध दस्तऐवजांची यादी
दस्तऐवजांचा विषय

| अनु. क्र. | दस्तऐवजाचा प्रकार | विषय | संबंधित व्यक्ती / पदनाम | व्यक्तीचे ठिकाण /उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास |
|-----------|-------------------|--|-------------------------|--|
| १) | वार्षिक निवीदा | अग्निशमन साधन सामुग्री खरेदी. | अग्निशमन अधिकारी | अग्निशमन मुख्य कार्यालय, कासार आळी, भिवंडी. |
| २) | वार्षिक निवीदा | होज पाईप खरेदी | अग्निशमन अधिकारी | |
| ३) | वार्षिक निवीदा | फोम केमीकल खरेदी | अग्निशमन अधिकारी | |
| ४) | वार्षिक निवीदा | अग्निशमन वाहने खरेदी | अग्निशमन अधिकारी | |
| ५) | वार्षिक निवीदा | अग्निशमन दलाकडील अधिकारी व कर्मचा-यांकरिता गणवेष व इतर साहित्य खरेदी | अग्निशमन अधिकारी | |

| | | | | |
|-----|----------------------------------|---|------------------|--|
| ६) | आग रेस्क्यु वर्दीचे नोंद रजिस्टर | आग व रेस्क्यु वर्दीचे घटना नोंदवही | अग्निशमन अधिकारी | |
| ७) | घटना नोंद बुक | सर्व फायर स्टेशन कडील झालेल्या मोठ्या व किरकोळ घटनेची नोंदवही | अग्निशमन अधिकारी | |
| ८) | कार्यालयीन हजेरी बुक | कर्मचा-यांची दैनंदिन उपस्थिती | अग्निशमन अधिकारी | |
| ९) | आवक रजिस्टर | आलेले पत्राची नोंद करणे | अग्निशमन अधिकारी | |
| १०) | जावक रजिस्टर | दिलेले आदेश व पत्राची नोंद करणे | अग्निशमन अधिकारी | |

कलम ४ (१) (अ) (vi)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयामध्ये दस्तऐवजांची वर्गवारी

| अनु.क्र. | विषय | दस्तऐवजाचा प्रकार नस्ती /मस्टर / नोंदपुस्तक, व्हाउचर | प्रमुख बाबीचा तपशीलवार | सुरक्षित ठेवण्याचा कालावधी |
|----------|-----------------------------------|--|--|-------------------------------|
| १) | अग्निशमन साधन सामुग्री खरेदी करणे | वार्षिक निवीदा नस्ती | आग व रेस्क्यु वर्दीवर व इतर आपत्तीवर कार्य करणे कामी. | लेखा परिक्षण पुर्ण होई पर्यंत |
| २) | होज पाईप खरेदी करणे | वार्षिक निवीदा नस्ती | आगीच्या वर्दीवर आग विज्ञविणे कामी पाणी वाहुन नेणे कामी | लेखा परिक्षण पुर्ण होई पर्यंत |
| ३) | फोम केमीकल खरेदी करणे | वार्षिक निवीदा नस्ती | पेट्रोल, डिझेल, ॲईल, प्लॉस्टीक इत्यादी प्रकारच्या आगी विज्ञविणे कामी | लेखा परिक्षण पुर्ण होई पर्यंत |
| ४) | अग्निशमन वाहने खरेदी करणे | वार्षिक निवीदा नस्ती | सर्व साधन सामुग्रीसह अधिकारी व कर्मचा-यासह आग व रेस्क्यु वर्दीवर वापरणे करिता | लेखा परिक्षण पुर्ण होई पर्यंत |
| ५) | गणवेष व इतर साहित्य खरेदी करणे | वार्षिक निवीदा नस्ती | अग्निशमन अधिकारी व कर्मचा-याकरिता वर्दीची ओळख व पॅरेड व तसेच आग व रेस्क्यु वर्दीवर स्वतःचे संरक्षण करणे कामी | लेखा परिक्षण पुर्ण होई पर्यंत |
| ६) | कार्यालयीन हजेरी बुक | कर्मचा-यांची दैनंदिन उपस्थिती | | लेखा परिक्षण पुर्ण होई पर्यंत |
| ७) | आवक रजिस्टर | आलेले पत्राची नोंद करणे | | लेखा परिक्षण पुर्ण होई पर्यंत |
| ८) | जावक रजिस्टर | दिलेले आदेश व पत्राची नोंद करणे | | लेखा परिक्षण पुर्ण होई पर्यंत |

कलम ४ (१) (ब) (vii)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था,

| अनु.क्र . | सल्लामसलतीचा विषय | कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन | कोणत्या अधिनियमा / नियमा /परिपत्रकाव्वारे | पुनरावृतीकाल |
|--------------|--|--|---|--------------|
| | दरवर्षी १४ एप्रिल रोजी अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करणे | नागरिकांना व शाळा, कॉलेज विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाच्या कार्या विषयी माहिती सांगुन अग्निशमन प्रात्यक्षिक दाखवुन जन प्रबोधन करणे. | दरवर्षीच्या शासन परिपत्रकाप्रमाणे | दरवर्षी |

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना (अ)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशीत करणे

| अनु. क्र. | समितीचे नाव | समितीचे सदस्य | समितीचे उद्दीष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृतांत (उपलब्ध) |
|-----------|-------------|---------------|------------------|------------------------|---|----------------------------|
| | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना (ब)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयाच्या अधिसभांची यादी प्रकाशीत करणे

| अनु. क्र. | अधिसभेचे नाव | सभेचे सदस्य | सभेचे उद्दीष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृतांत (उपलब्ध) |
|-----------|--------------|-------------|----------------|------------------------|---|----------------------------|
| | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना (क)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयाच्या परिषदांची यादी प्रकाशीत करणे

| अनु. क्र. | परिषदेचे नाव | परिषदेचे सदस्य | परिषदेचे उद्दीष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध) |
|-----------|--------------|----------------|-------------------|------------------------|---|------------------------------|
| | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना (ड)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयाच्या संस्थेची यादी प्रकाशीत करणे

| अनु. क्र. | संस्थेचे नाव | संस्थेचे सदस्य | संस्थेचे उद्दीष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध) |
|-----------|--------------|----------------|-------------------|------------------------|---|------------------------------|
| | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

कलम ४ (१) (ब) (ix)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची नावे , व त्यांचे मासिक वेतन

| अ. क्र. | कर्मचा-याचे नाव | पद | नेमणुक तारीख | एकूण वेतन | वर्ग |
|---------|----------------------|--------------------------------------|--------------|---------------------------|------|
| १ | राजेश पंढरीनाथ पवार | सब-स्टेशन ऑफिसर तथा अग्निशमन अधिकारी | १२/६/१९९९ | ५२००-२०२०० ग्रेड पे- २८०० | ३ |
| २ | राजु नाराणय चौधरी | फायरमन | ११/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- १८०० | ३ |
| ३ | शैलेश अशोक शिंदे | फायरमन | ४/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- १८०० | ३ |
| ४ | विपीन रामबुजरत पांडे | फायरमन | ३/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- १८०० | ३ |

| | | | | | |
|----|-----------------------------|--------------------|-----------|--------------------------|---|
| ५ | मो.यूसुफ यासीन शेख | फायरमन | १/१/१९८६ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ६ | महेंद्र वसंत शिंदे | फायरमन | १३/३/१९९२ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ७ | गोकुल सखाराम पवार | झायव्हर ऑप्रेटर | २९/१/१९९९ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| ८ | रमेश रत्नाकर साळकर | झायव्हर ऑप्रेटर | १/१/१९९९ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| ९ | ऐजाज लतिप पटेल | झायव्हर ऑप्रेटर | १/३/१९९९ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| १० | संजय रामचंद्र पांलाडे | झायव्हर | १/१२/१९८३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| ११ | रोहीदास हरीबा गायकवाड | फायरमन | १८/६/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| १२ | गंगाराम बाळाराम भांगे | झायव्हर | २३/६/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| १३ | किरण यशवंत भुसारा | वॉचरुम ऑप्रेटर | १०/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| १४ | प्रदीप हरिश्चंद्र फसाळे | वॉचरुम ऑप्रेटर | ११/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| १५ | अमोल प्रभाकर किणी | फायरमन | ११/७/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| १६ | विजय भावसिंग जाधव | फायरमन | १८/७/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| १७ | विलास खुमासिंग राठोड | फायरमन | १८/७/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| १८ | नरेंद्र कडु बावणे | फायरमन | १६/७/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| १९ | आसाराम राजाराम आधाव | फायरमन | १४/७/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| २० | मोतीराम आंबो भगत | फायरमन | ११/७/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| २१ | अनिल शंकर कोकाटे | फायरमन | १५/७/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| २२ | हरिश्चंद्र कमलाकर सांबरे | फायरमन | २१/७/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| २३ | भास्कर कृष्णा तांडेल | फायरमन | १५/७/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| २४ | देविदास गंगाधर वाघ | फायरमन | २१/७/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| २५ | गुरुचरण जानकिनाथ पंडूरे | फायरमन | २२/७/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| २६ | मोतीलाल अर्जुन कोळी | फायरमन | २२/७/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| २७ | कमलाकर रावजी पवार | फायरमन | २२/७/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| २८ | चंद्रकांत विठ्ठल धनवा | फायरमन | २२/७/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |

| | | | | | |
|----|----------------------------|-----------------|-----------|--------------------------|---|
| २९ | कमलाकर गोविंद कान्हात | फायरमन | २८/६/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ३० | हरीशचंद्र रामभाऊ वाघ | फायरमन | २९/७/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ३१ | संतोष यशवंत बाबरे | फायरमन | २२/७/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ३२ | चेतन जयवंत चौलकर | फायरमन | ०७/५/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ३३ | जयवंत नितिन चक्काण | लिडीग फायरमन | १२/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ३४ | सचिन बाळकृष्ण सावंत | फायरमन | १२/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ३५ | कांतिलाल टेमलाल गुजर | फायरमन | १०/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ३६ | जगदिश गणेश दरेकर | फायरमन | ३/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ३७ | अविनाश गणपत शिर्के | फायरमन | ४/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ३८ | सुभाष बाबासाहेब सस्ते | फायरमन | १२/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ३९ | पुर्णचंद्रदास साकिली कपाली | फायरमन | ९/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ४० | शशिपाल बाबुराव भिडे | फायरमन | ११/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ४१ | वंजिर इनायतुल्ला पटेल | फायरमन | १३/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ४२ | बापु धर्मा सोनावणे | फायरमन | १०/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ४३ | नितिन रघुनाथ लाड | फायरमन | ९/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ४४ | महेश अरुण पाटील | फायरमन | ४/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ४५ | नितिन गोविंद पष्टे | फायरमन | ४/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ४६ | कल्पेश सुरेश पाटील | फायरमन | ७/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ४७ | शिशुपाल जानकिराम राठोड | फायरमन | १२/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ४८ | छगन मगन चौधरी | फायरमन | ५/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ४९ | राजेंद्र भिमराव भोये | फायरमन | १९/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ५० | राजेंद्र नामदेव भगत | फायरमन | १३/४/२००७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ५१ | सखाराम दगडू मोरे | वाहन चालक | ०९/९/१९७६ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| ५२ | विजय सदानन्द मोहीरे | वाहन चालक | २९/८/१९९७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| ५३ | जगन्नाथ ठाकरे | वाहन चालक | ०७/५/२०१२ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |

| | | | | | |
|----|--------------------------|--------------|----------------|--------------------------|---|
| ५४ | सुरेश बुधा मुठे | फायरमन | ०७/५/२०१२ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ५५ | दुर्वास धनराज गायकवाड | फायरमन | ०७/५/२०१२ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ५६ | हिरामण दयाराम थैल | फायरमन | ०७/५/२०१२ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ५७ | सुहास विठ्ठल बागुल | फायरमन | ०७/५/२०१२ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ५८ | अंकुश रामदास साबळे | फायरमन | ०७/५/२०१२ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ५९ | महेश बाळकृष्ण मढवी | फायरमन | ०७/५/२०१२ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ६० | संदीप राजाराम कोकरे | फायरमन | ०७/५/२०१२ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ६१ | उत्तम दामु देशमुख | फायरमन | ०७/५/२०१२ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९८०० | ३ |
| ६२ | महेंद्र तुकाराम कासारे | वाहन चालक | ०६/४/१९८३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| ६३ | दयानंद गंगाराम वावरे | वाहन चालक | २०/३/१९९७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| ६४ | लालु काशिनाथ राठोड | वाहन चालक | १२/८/१९९७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| ६५ | भालचंद्र दामोदर पाटील | वाहन चालक | १३/८/१९९७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| ६६ | संजय बबन आगीवले | वाहन चालक | १३/८/१९९७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| ६७ | संतु भिमा भांगरे | वाहन चालक | ०९/३/१९९६ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| ६८ | सुनिल महादेव घाडगे | वाहन चालक | ०९/५/१९९५ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| ६९ | प्रविण शंकर मोरे | वाहन चालक | ०७/६/२००३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| ७० | राजेंद्र शांताराम कासारे | वाहन चालक | ०९/९/१९९३ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| ७१ | पंढरीनाथ निवृत्ती घारे | वाहन चालक | ०७/५/२०१२ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| ७२ | मुकेश तांबोळी | लिपीक | २५/३/१९८७ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| ७३ | विजय शंकर धोडी | लिपीक | २५/३/१९९६ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |
| ७४ | मनोज नागेश गुज्जा | लिपीक | ०९/१२/२०१ २ | ५२००-२०२००ग्रेड पे- ९९०० | ३ |

कलम ४ (१) (ब) (x)

**भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयाच्या
अधिकारी व क्रमचा-यांची वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.**

| अनु. क्र. | वर्ग | वेतन रूपरेषा | इतर अनुज्ञेय भत्ते | | |
|--------------|---|----------------------------|---|---------------------------------------|---|
| | | | नियमित (महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, शहर भत्ता) | प्रसंगानुसार (जसे प्रवास भत्ता) | विशेष (जसे प्रकल्प भत्ता, प्रशिक्षण भत्ता) |
| | ३ | | | | |
| १ | उप-अग्निशमन अधिकारी/सब-स्टेशन ऑफिसर | ५२००-२०२०० ग्रेडपे.२८०० | | | |
| २ | लिडिंग फायरमन | ५२००-२०२०० ग्रेडपे-२००० | | | |
| ३ | फायरमन | ५२००-२०२०० ग्रेडपे१८०० | | | |
| ४ | झाळयर/झाळर आपेटर | ५२००-२०२०० ग्रेडपे २९०० | | | |
| ५ | वॉचरुम ऑपरेटर | ५२००-२०२०० ग्रेडपे१९०० | | | |

कलम ४ (१) (ब) (xi)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा याची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

- अंदाजपत्रकाचा प्रतीचे प्रकाशन
- अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

| अनु. क्र. | अंदाजपत्रकिय शिर्षाचे वर्णन | अनुदान | नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशील) | अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रूपयात | अभिप्राय |
|-----------|---|------------|---|-------------------------------------|----------|
| १) | अग्निशमन केंद्र दुरुस्ती व निगा | १० लाख | अग्निशमन केंद्राची दुरुस्ती व निगा करिता | -- | निरंक |
| २) | होजपाईप व फोम केमीकल खरेदी | ---- लाख | पेट्रोल, डिझेल, तेल, प्लॉस्टीक इत्यादि प्रकारच्या आगी विज्ञविण्याकरिता | -- | निरंक |
| ३) | राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रास अनुदान देणे | ००.०० लाख | राज्य अग्निशमन संचालक तथा सल्लागार, महाराष्ट्र शासन यांचे दरवर्षीच्या परिपत्रकांप्रमाणे अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे कामी वार्षिक अनुदान | -- | निरंक |
| ४) | फायर एक्स्ट्रोग्युशर रिफिलिंग व खरेदी | ६०.०० लाख | अत्यावश्यक सेवेसाठी लागणारी साधन सामुग्री खरेदी | -- | निरंक |
| ५) | अग्निशमन कर्मचारी यांचेकरीता गणवेष व इतर साहित्य खरेदी | ०५ लाख | नियमीत डयुटी व आग , रेस्क्यु वर्दीवर वापरणे कामी गणवेष व इतर साहित्य खरेदी करणे | -- | निरंक |
| ६) | अग्निशमन केंद्र बांधणे | ०५ लाख | राज्य अग्निशमन सल्लागार यांचे निर्देशानुसार वाढती लोकसंख्या विचारात घेऊन अग्निशमन केंद्र बांधणे कामी | -- | निरंक |
| ७) | अत्याधुनिक अग्निशमन वाहन खरेदी करणे कामी / रेस्क्यु फायर इंजिन खरेदी करणे | ३००.०० लाख | मनपा हाईत व हाईबाहेर नैसर्जिक आपत्ती, आग, रेस्क्यु , इमारत कोसळणे, पुरपरिस्थीत, अपघात अशा प्रकारच्या घटनेवर अत्यंत जलद गतिने सर्व सोयीने युक्त काम करणे करिता | -- | निरंक |
| ८) | अग्निशमन साधन सामुग्री खरेदी | १० लाख | अग्निशमन दला करिता नोझल, मॉन्टीटर, हुक्स, कु-हाडी, कोयते, वुड कटर मशिन, नायलॉन रस्सी, टॅक्टर ट्युब, इत्यादि प्रकारचे अग्निशमन सामुग्री खरेदी करणे कामी | -- | निरंक |

कलम ४ (१) (ब) (xii) नमुना (अ)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील अग्निशमन व आणीवाणी सेवा विभाग कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यपद्धती या वर्षाकरीता प्रकाशीत करणे.

कार्यक्रमाचे नाव

लाभार्थीच्या पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती

लाभ मिळण्यासाठीच्या कार्यपद्धती

पात्रता ठरवण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र

कार्यक्रमामध्ये मिळणा-या लाभाची विस्तृत माहीती

अनुदान वाटपाची कार्यपद्धती

सक्षम अधिका-याचे पदनाम

विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क

इतर शुल्क

विनंती अर्जाचा नमुना

सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी (दस्त ऐवज/दाखले)

जोड कागदपत्राचा नमुना

कार्यपद्धती संदर्भात तक्रार निवारणासाठी संबंधीत अधिका-याचे पदनाम

तपशीलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी (उदा. जिल्हा पातळी, तालुका, गाव पातळी)

लाभार्थीची यादी खालील नमुन्यात

कलम ४ (१) (ब) (xii) नमुना (ब)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयातील अनुदान कार्यक्रमा अंतर्गत लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

योजना / कार्यक्रमाचे नाव :

| अनु. क्र. | लाभार्थीचे नाव व पत्ता | अनुदान / लाभार्थ्याची रक्कम /स्वरूप | निवड पात्रतेचे निकष | अभिप्राय |
|-----------|------------------------|-------------------------------------|---------------------|----------|
| | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

कलम ४ (१) (ब) (xiii)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयातील मिळणा-या / सवलतीचा परवाना यांची चालू वर्षाची तपशीलवार माहिती

परवाना / परवानगी /सवलतीचे प्रकार

| अ. क्र. | परवाना धारकाचे नाव | परवान्याचा प्रकार | परवाना क्रमांक | दिनांक पासून | दिनांक पर्यंत | साधारण अटी | परवान्याची विस्तृत माहिती |
|---------|--------------------|-------------------|----------------|--------------|---------------|------------|---------------------------|
| | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

कलम ४ (१) (ब) (xiv)

**भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील अग्निशमन व आणीवाणी सेवा विभाग कार्यालयातील
माहितीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवलेली माहिती प्रकाशीत करणे. चालू वर्षाकरिता.**

| अ. क्र. | विषय | दस्तऐवजाचा प्रकार | कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात | माहिती मिळविण्याची पद्धती | जबाबदार व्यक्ती |
|------------|--|---------------------------------|-------------------------------------|---------------------------------|-----------------|
| १ | अग्निशमन साधन सामुग्री खरेदी करणे | वार्षिक निवीदा नस्ती | | लेखी स्वरूपात | |
| २ | होज पाईप खरेदी करणे | वार्षिक निवीदा नस्ती | | लेखी स्वरूपात | |
| ३ | फोम केमीकल खरेदी करणे | वार्षिक निवीदा नस्ती | | लेखी स्वरूपात | |
| ४ | अग्निशमन वाहने खरेदी करणे | वार्षिक निवीदा नस्ती | | लेखी स्वरूपात | |
| ५ | अग्निशमन कर्मचारी यांचेकरीता गणवेष व इतर साहित्य खरेदी | वार्षिक निवीदा नस्ती | | लेखी स्वरूपात | |
| ६ | कार्यालयीन हजेरी बुक | कर्मचा-यांची दैनंदिन उपस्थिती | | लेखी स्वरूपात | |
| ७ | आवक रजिस्टर | आलेले पत्राची नोंद करणे | | लेखी स्वरूपात | |
| ८ | जावक रजिस्टर | दिलेले आदेश व पत्राची नोंद करणे | | लेखी स्वरूपात | |

○ टेप

○ फिल्म

○ सिडी

○ फ्लॉपी

○ इतर कोणत्याही स्वरूपात

कलम ४ (१) (ब) (xv)

**भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील अग्निशमन व आणीवाणी सेवा विभाग कार्यालयात
उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशीत करणे.**

- उपलब्ध सुविधा
- भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती
- वेबसाईट विषयी माहिती
- कॉलसेंटर विषयी माहिती
- अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती
- कामाच्या तपासणासाठी उपलब्ध सुविधांची माहिती
- नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती
- सुचना फलकाची माहिती
- ग्रंथालय विषयी माहिती

| अ. क्र. | सुविधेचा प्रकार | वेळ | कार्यपद्धती | ठिकाण | जबाबदार व्यक्ती / कर्मचारी | तक्रार निवारण |
|------------|------------------------|--|-------------|--|----------------------------------|-----------------------------|
| १) | भेटण्याची वेळ संदर्भात | सकाळी ९.४५ ते सायं. ५.४५ वा. | | मुख्य अग्निशमन कार्यालय, कासार आळी, जुन्या नागरिक बँके समोर, भिवंडी | अग्निशमन अधिकारी | तक्रारीच्या स्वरूपानुसार |

कलम ४ (१) (ब) (xvi)

**भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील अग्निशमन व आणीवाणी सेवा विभाग कार्यालयातील
शासकिय माहिती अधिकारी /सहाय्यक शासकिय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक
प्राधिका-याच्या कार्यक्षत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.**

अ. शासकिय माहिती अधिकारी

| अ. क्र. | शासकिय माहिती अधिका-याचे नाव | पदनाम | कार्यक्षेत्र | पत्ता/ फोन | ई - मेल | अपिलीय प्राधिकारी |
|------------|---------------------------------|---------------------|-------------------|--|------------|-----------------------|
| १) | श्री. आर. पी. पवार | अग्निशमन अधिकारी | अग्निशमन विभाग | मुख्य अग्निशमन कार्यालय, कासार आळी, जुन्या नागरिक बँके समोर, भिवंडी फोन नं. २२०५०० | | उप-आयुक्त (मुख्या) |

ब. सहायक शासकिय माहिती अधिकारी

| अ. क्र. | सहायक शासकिय माहिती अधिकारीचे नाव | पदनाम | कार्यक्षेत्र | पत्ता/ फोन | ई - मेल |
|---------|-----------------------------------|-----------------------|----------------|---|---------|
| १) | श्री. किरण भुसारा | वॉचरुम ऑपरेटर (लिपीक) | अग्निशमन विभाग | मुख्य अग्निशमन कार्यालय, कासार आळी, जुन्या नागरिक बँके समोर, भिवंडी फोन नं. २२०५०० | |

क. अपिलीय अधिकारी

| अ. क्र. | अपिलीय अधिकारी-याचे नाव | पदनाम | कार्यक्षेत्र | पत्ता/ फोन | ई - मेल | यांच्या अधिनस्त शासकिय माहिती अधिकारी |
|---------|-------------------------|--------------------|--------------|--|---------|---------------------------------------|
| १) | डॉ. श्री. दिपक कुरळेकर | उप-आयुक्त (मुख्या) | महानगरपालिका | काप आळी, जुना एस.टी. स्टॅन्ड, भिवंडी २२२५०० | | अग्निशमन अधिकारी |

कलम ४ (१) (ब) (xvii)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयातील
प्रकाशीत माहिती
निरंक

कलम ४ (१) (क)

सर्वसामान्य लोकांशी संवंधित महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशना करिता तयार करणे व
वितरीत करणे
निरंक

कलम ४ (१) (ड)

सर्वसाधारणपणे आपल्या कार्यालयात होणा-या प्रशासकिय / अर्धन्यायीक कामकाजाच्या प्रकाराची यादी
तयार करणे . घेतलेल्या निर्णयाबाबत कार्य करण्याची मीमांसा यापुढे देण्यात येईल असे जाहिर करणे.
निरंक

टीप :- लोकप्राधिकारी /शासकिय माहिती अधिकारी हे सुचना फलक / वर्तमानपत्र सार्वजनिक सुचना,
प्रसारमाध्यमे, सुचना प्रसारण, इंटरनेट इ.चा उपयोग माहितीच्या प्रसारासाठी करते.

